# India, China agree to de-escalate tensions

Jaishankar and his Chinese counterpart reach a five-point consensus

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 11 September

ndia and China have reached a five-point consensus to resolve the fourmonth-long military standoff in eastern Ladakh agreeing to "quickly disengage" troops, avoid action that could escalate tensions, and take steps to restore "peace and tranquillity" along the Line of Actual Control (LAC).

The agreement, in which the two countries said the current situation in the border areas is not in the interest of either side was finalised during the "frank and constructive" talks between External Affairs Minister S Jaishankar and his Chinese counterpart Wang Yi in Moscow on the sidelines of a Shanghai Cooperation Organisation (SCO) meet.

The consensus during the talks lasted two-and-a-halfhours, came days after a fresh confrontation between the armies of the countries on Monday in eastern Ladakh further escalating the standoff that erupted in May and triggering a massive military build up by both sides in almost all friction points along the LAC.

Government sources said the five-point agreement will guide the approach of the two



External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar and Chinese Foreign Minister Wang Yi meet on the sidelines of the Shanghai Cooperation Organisation (SCO) in Moscow, Russia

rent border situation.

"The two foreign ministers tain and enhance peace and agreed that the border troops of both sides should continue their dialogue, quickly disengage, maintain proper distance and ease tensions," said a statement issued by the Ministry of External Affairs (MEA) in the early hours of Friday.

The agreement has not mentioned any timeline for disengagement. It said Jaishankar and Wang agreed that both sides shall abide by all the existing agreements and protocol on China-India boundary affairs.

Significantly, the statement said the ministers agreed that as the situation eases, the two sides should expedite work countries in tackling the cur- to conclude "new confidence

building measures" to maintranquillity in the border areas.

At the talks, the Indian delegation highlighted its strong concern over amassing of troops and military equipment by China along the LAC besides referring to "provocative behaviour" by Chinese army personnel at numerous incidents of friction, sources said. They said the Chinese side could not provide a credible explanation for the troops buildup. The Indian side insisted that the immediate task was to ensure a comprehensive disengagement of troops in all the friction areas and that it is necessary to prevent any untoward incident in

the future, the sources said.

early next week with a focus on implementing certain provisions of a five-

India, China armies

talks early next week

Indian and Chinese armies

are expected to hold a

expected to hold

fresh round of Corps Commander-level talks point agreement reached to disengage and deescalation the situation in eastern Ladakh, sources said on Friday.

The statement also said Jaishankar and Wang agreed that both sides should take guidance from the series of consensus reached between leaders of the two countries on developing relations. It was clear that the reference was to the broad decision taken by Prime Minister Narendra Modi and Chinese President Xi Jinping in the talks following the Doklam episode of 2017.

The meeting between Jaishankar and Wang was the second highest political contact between the nations in a week. Defence Minister Rainath Singh and his Chinese counterpart General Wei Fenghe had met in Moscow September 4 on the sidelines of another SCO meet.

Tender No.: CON/SR/VSKP/MMLP/Elect.AMC/9/2020 Date 12.09.202

TENDER NOTICE (E-Tendering Mode only)

CONCOR invites Online Open E-Tender in Single packet tendering system, is invited for the below mentioned works from established, experienced and reliable firms/contractors/Joint Venture/Consortium firms registered or have worked/working with Railway/CPWD/MES/PWD/Other Government organization/PSU & their subsidiary

Name of work: Operation and AMC of Substations and Electrical installations of CONCOR MMLP Visakhapatnam, A.P.

 Estimated Cost
 Period of Contract
 Earnest Money Deposit
 Cost of Document

 26.37 Lakhs
 Two (02) Yr.
 ₹53,000/ ₹1000/- (inc. GST

Tender Processing Fee ₹1557/- (inc. of Taxes)
Date of Sale (Online) : From 14-09-2020 (11:00 Hrs) to 04-10-2020 (17:00 Hrs) Last Date & Time of Submission of E-Tender : 05-10-2020 upto 1700Hrs Date & Time of Opening of E-Tender : 06-10-2020 at 11:30Hrs

For eligibility criteria and other details please log onto <a href="www.concorindia.com">www.concorindia.com</a> or <a href="www.eprocure.gov.in">www.eprocure.gov.in</a> or <a href="www.eprocure.gov.in">www.enderwizard.com/CCIL</a> or contact the undersigned Corrigendum, if any will be hosted on the above websites only, before the last date of submission Hence, the bidders are requested to visit the websites regularly.

Sd/- General Manager/VSKP



Tenders have been published for the following Services / Materia Procurement through e-procurement platform. For detals, please visi https://tender.telangana.gov.in - or - https://www.sccImines.com

NIT/Enquiry No.- Description/ Subject - Last date and time for Submission of bid(s) E0120O0169- Procurement of Low height and Extra Low Height SDLs for use in various Under Ground Mines of SCCL.- 14.09.2020 - 17:00 Hrs. E032000210- Procurement of SODIUM HYPOCHLORITE for use at SCCL or RC basis for a period of 1 year.- 14.09.2020 - 17:00 Hrs.

E0320O0197- Procurement of PPE Kits on RC basis for a period of 1 year to ise SCCL Hospitals.- 18.09.2020 - 17:00 Hrs

E142000216- Loading, Transportation & Delivering of Processed OB from KTK OC POB Plant to KTK-1, KTK-5 & KTK-6 Inclines, Bhupalapally Area for a period of two years.- 25.09.2020 - 15:00 Hrs.

E0720O0199- Procurement of Type-3 and Type-6 PVC conveyor belts. 8.09.2020 - 17:00 Hrs.

E092000217 - Procurement of RCC Hume Pipes on Rate contract basis for two years.-29.09.2020 - 17:00 Hrs. E132000220- Tender for Award of Contract for Operations & Maintenance of SMS support plant at Ramagundam area of SCCL for a period of 24 months.

29.09.2020 - 17:00 Hrs. E142000229- Transportation of Coal from Kistaram OCP to RCHP & PVK.5 GL Bunkers, Kgm Area on weight basis for a Period of one year. - 30.09.2020 - 15:00 Hrs

NIT No., Date - Name of the work - ECV- Last date & time for Submission of bids CRP/CVL/KGM/TN-41/2020-21, Dt.10.09.2020- Providing open excavation and construction inclined RCC Tunnel with segmental arch roof from (-) 10 m level to (-) 30 m level (i.e. below ground level) for PVK No.5 Incline at Kothagudem area,

hadradri Kothagudem Dist. T.S.- Rs.4,20,61,892/- 25.09.2020 - 4:30 P.M. PR/2020-21/MP/CVL/45 R.O. No.: 889-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21

# Pak needs to take immediate action against terror: India, US There is an urgent need for Pakistan to the 26/11 Mumbai strike and the rorist proxies and strongly condemned

take immediate, sustained and irreversible action to ensure that no territory under its control is used for terrorist activities, India and the United States said on Thursday and asked Islamabad to expeditiously bring to justice the perpetrators of terrorist attacks, including

Pathankot airbase attack.

In a joint statement issued after the 17th meeting of the India-US Counter Terrorism Joint Working Group and the third session of the India-US Designations Dialogue held virtually on September 9-10, both sides denounced the use of ter-

cross-border terrorism in all its forms.

The Indian delegation was led by Mahaveer Singhvi, Joint Secretary for Counter Terrorism, Ministry of External Affairs, while the American side was led by Nathan Sales, State Department Coordinator for Counterterrorism.

### FROM PAGE 1

# Sebi tweaks...

Earlier, there was no such minimum threshold. So, a lot of multi-cap schemes' investment skewed towards large-caps. As of August, there were 35 schemes in the multi-cap fund category. These funds have combined assets under management of ₹1.47 trillion. According to industry players, multi-cap schemes currently have investments of ₹96,000 crore in large-caps, about ₹25,000 crore in midcaps and only ₹14,000 crore in small-caps.

To realign themselves with the new definition, fund houses will have to dump large cap stocks worth ₹22,000 crore. Further, they would have to buy shares from the midcan and smallcan universe worth ₹12,000 crore and ₹23,000 crore respectively. "The rule change will require many multi-cap funds to reallocate a significant portion of their holdings towards mid- and small-caps. Many multi-cap funds are currently run with large-cap bias," said Kaustubh Belapurkar, director, fund research, Morningstar Investment Advisers India

Many multi caps schemes at present have exposure of more than 80 per cent towards largecaps. These schemes will see the maximum churn.

Some experts said the realignment could distort the market as smallcaps and midcaps may not be able to absorb huge high quantum of buying. Many expect several high-quality small and midcaps to rally next week as fund managers are expected to begin the process of realignment.

"The fallout of the rebalancing would be visible in the equity markets with the small-cap index likely to sharply outperform with buying interest from domestic institutions in the coming months. Consequently, the small-cap mutual fund schemes could be indirect gainers from the new guidelines," said Jean-Christophe Gougeon, director - investment solutions, Sharekhan by BNP Paribas.

Fund houses have time till February 2021 to realign their holdings as per the new circular. The regulator has said schemes should be complaint within one month of the industry body, Association of Mutual Funds in India, publishes the new list for large-, mid- and small-caps in January 2021. Sebi has said the changes are to ensure multicap funds are 'true to lable'. "In order to diversify the underlying investments of multi-cap funds across the large-, mid- and small-cap companies and be true to label, it has been decided to partially modify the scheme characteristics of multi-cap fund," Sebi said.

# Kochi company...

PNB-001 helps to reduce the cytokine release syndrome (the abnormal reaction of the body's immune system that causes inflammatory cytokine release) and can also be administered orally. "It will be in capsule form," Balaram said. The other drugs being currently used to reduce cytokine release in the blood - Roche's tocilizumab and Biocon's itolizumab - are both injectables and need a hospital setting for

administration.

Does this molecule neutralise the virus? PNB Vesper says not really. It does not reduce the viral load, but acts on the other common symptoms caused by the virus.

In the clinical trials, PNB-001 will be compared to a common inexpensive steroid dexamethasone, which is being given to Covid-19 patients who need oxygen. The firm has patented the molecule in India, the US, the EU, and the rest of the world. In the phase 1 trials, when it was tested on 74 healthy subjects in low, medium, and high doses, the drug was found to be extremely safe", PNB Vesper said.

Lattaman, vice-president (research), PNB Vesper, said: "PNB-001 has been found to be 20 times more efficacious than aspirin in the antipyretic and pain 'He added it had shown promis results in lung inflammation and ARDS.

Clinicians Business Standard contacted have not used the drug on patients yet and refused to comment on its efficacy.

# 'We have 100-day...'

Why did the deal take two years to close? A transaction of this nature does take time. There are multiple levels of approvals since L&T E&A also has operations in West Asia, Africa, Indonesia, and Malaysia.

How big is the India portfolio within the global business of Schneider? And, how much has it increased with the L&T buy?

India is set to become the third largest country for Schneider in terms of revenues and among the global hubs for manufacturing and innovation for Schneider. With growth picking up in the Indian infra segment, driven by Make in India programme, the market for energy management and industrial automation offers is expected to grow over the coming years.

#### How much of your manufacturing in India is for the export market?

We were exporting almost 50 per cent and we will continue to. India has evolved as the fourth hub of innovation for Schneider. A hub represents a full set of functions across R&D, sales, product, suppliers and global supply chain. It allows India to focus on making products that are unique for India and also Make in India for the world. We have 23 factories, 26 distribution centres in India and now from L&T Electrical & Automation business five manufacturing units in India and six overseas. Schneider has a strength of over 1,800 people working in its R&D, which will now be strengthened by 7 Innovation centres of L&T Electrical & Automation business.

More on business-standard.com

# India's industrial...

Policymakers fear that as the government has exhausted its options of opening up even more sectors by easing foreign direct investment flows, capital goods production might take time to recover.

Consumer durables remained a major casualty of the pandemic among userbased industries, recording a 23.6 per cent fall, down from June's 35.5 per cent slide. Data from the beginning of the year showed that production of consumer durables was falling even before the Covid-19 crisis, with July being the twelfth month of contraction. Consumer non-durables, which include many essential items, lost its initial growth spurt, registering a 6 per cent rise after June's 14 per cent.

Among user-based industries, the biggest pick-up was witnessed in infrastructure goods. The contraction in the segment almost halved for the third month in a row to 10.6 per cent in July, down from 18.8 per cent in June, driven by cement and steel.

# lata Sons...

"These actions are a departure from the values and ethos of the founders of the Tata group and an unfortunate reflection of the mindset of the present leadership. We will contest these frivolous and misguided claims in the SC," the spokesperson added. A Tata group spokesperson declined to comment on the matter.

According to the SC filing, the Tatas have sought to restrain the pledge of shares, direct or indirect, by the Mistrys. The Mistrys said the articles of association (AoA) of Tata Sons regulated just the transfer of shares, with the board having the right of first refusal (RoFR) to buy at fair market value the shares of any member who is seeking to sell them. There is no provision restricting the creation of a pledge or encumbrance. The Mistry group is asking the SC to dismiss the Tatas' application at the threshold by highlighting the settled position in law that a mere creation of a pledge on shares would not amount to a transfer of title of the shares.

The ability of Cyrus Investments and Sterling Investments to pledge their shares in Tata Sons in favour of third party is not in any way controlled by the Articles of Tata Sons. This is so because the pledge of shares does not amount to a transfer of the title to the shares, as the title of the shares would continue with the (person making the pledge)," said former SC judge B N Srikrishna in an opinion obtained by the Mistry group. The Mistry group questioned the motive and timing of the Tatas' application, stating "the SP (Shapoorji Pallonji) group had also raised funds against Tata Sons shares in January 2020, which was widely covered in the media.

"The security documents, which are in the public domain, record that lenders would comply with the Articles of Tata Sons in the event they seek to enforce the pledge of shares. Tatas have suppressed this vital information in their application in a desperate attempt to mislead the SC."

In January, the SC, while giving a stay on a NCLAT verdict, had recorded that the squeeze-out provision of Article 75 would not be used on the SP group. In their application, the Tatas also sought to reverse their commitment to the SC.

Article 75 of the AoA of Tata Sons gives it the powers via a special resolution to "squeeze out" the Mistry family by buying out its shareholding at fair market value.



Call **022 4027 5432** SMS reachbs to 57575 Email us at order@bsmail.in



Insight Out



# HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED

CIN: L29119MH2010PLC201521 2<sup>nd</sup> Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069. **Tel:** 022 40373000/28367151/2/3 E-mail: investor@harishtextile.com, Website: www.harishtextile.com

#### NOTICE OF THE 10th ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E VOTING**

- Notice is hereby given that the 10th Annual General Meeting ("the AGM) o Harish Textile Engineers Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, 30<sup>th</sup> September, 2020 at 11.30 A.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the Members in compliance with General Circular Nos 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulation"), to transact the Ordinary and Special businesses as set out in the notice dated September 07, 2020 of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
- In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, electronic copies of the Annual Report for F.Y. 2019 2020 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mai on Tuesday, September 08, 2020 to all the Members whose ema addresses are registered with the Company/Depository Participant(s).
- Members who have not registered their email addresses may temporarily get themselves registered with Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd. by clicking the link: info@bigshareonline.com for receiving the Annual Report for F.Y. 2019-2020 also containing Notice of the AGM.
- A person, who is not a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only.
- In terms of provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act'), read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any statutory modification(s)] or re-enactment thereof for the time being in force), as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015] and the Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and as per Secretarial Standards-2, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. **Wednesday**, 23<sup>rd</sup> September, 2020, may cast their vote electronically on the Resolutions as set out in the said Notice of the AGM with facility of remote e-voting through electronic services provided by National Securities Depositor Limited (NSDL). All the members are informed that:
- All the Ordinary and Special Resolutions as set in the Notice dated September 07, 2020 may be transacted through electronic means by
- The date of completion of dispatch of Annual Report for F.Y. 2019-2020 also containing Notice of the AGM by electronic mode: **Tuesday, September 08, 2020.**
- The date and time of commencement of remote e-voting: Sunday September 27, 2020 (9:00 A.M. IST) The date and time of end of remote e-voting: Tuesday, September 29
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting
- or at the AGM: Wednesday, September 23, 2020. Those persons who have acquired shares and have become the members of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding of shares as of cut – off date i.e. 23rd September, 2020, may
- obtain login id and password by sending a request www.evoting@nsd co.in. However, if you are already registered with NSDL for remote e voting then you can use your existing user ID and password for casting The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 pm IST on September 29, 2020. Once the vote on resolution is casi
- by member, shall not be allowed to change it subsequently.
- The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting and are otherwise not barred fror doing so, will be able to vote through e-voting system during the AGM. The manner of remote e-voting at the AGM by Members holding share:
- in dematerialized mode, physical mode and for member who ha registered their email addresses is provided in the Notice of the AGM. Information and instruction including details of user id and password
- relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credential should be used for attending the AGM through The voting rights of the members shall be in proportion to their shares of
- the paid up equity share capital of the Company as on September 23 2020, being cut-off date. Member may note that the Notice of the AGM and Annual Report for
- F.Y. 2019-2020 are available on the Company's website at www.harishtextile.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depositor Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. In case of any queries grievances, related to e-voting, members may contact the following person or may refer the Frequently Asked Questions (FAQs) – for members and e-voting user manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com. Contact details of the person responsible to address the grievance
- connected with e-voting: National Securities Depository Limited (NSDL), Mr. Amit Vishal, Assistant Manager, Trade World, A wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400013, Tel No.:+ 91 22 24994262, Email id: amitv@nsdl.co.in;evoting@nsdl.co.in
- Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Registrar of members and share transfer books of the Compan will remain closed from 24th September, 2020 to 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of ensuing Annual Genera By order of the Board

For Harish Textile Engineers Limited

Place: Mumbai Date: 07/09/2020 Pooia Patwa

Company Secretary

# HB ESTATE DEVELOPERS LIMITED

CIN: L99999HR1994PLC034146
Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana

Phone: + 91-124-4675500, Fax: + 91-124-4370985 E-mail: corporate@hbestate.com, Website: www.hbestate.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED 30/06/2020

S.	Particulars	Standalone			Consolidated			
No.		Quarter ended 30/06/2020	Corresponding 3 months ended in the previous year 30/06/2019	ended 31/03/2020	Quarter ended 30/06/2020	Corresponding 3 months ended in the previous year 30/06/2019	Year ended 31/03/2020	
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
1.	Total Income from Operations (net)	133.73	1919.65	8205.32	133.73	1919.65	8205.32	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(1265.11)	(465.90)	(1151.44)	(1265.11)	(465.90)	(1151.44)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(1265.11)	(465.90)	(1151.44)	(1265.11)	(465.90)	(1151.44	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(951.76)	(353.58)	(879.78)	(951.76)	(353.58)	(879.78)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(954.13)	(354.53)	(888.80)	(954.13)	(354.53)	(888.80)	
6.	Equity Share Capital	1973.37	1973.37	1973.37	1973.37	1973.37	1973.37	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	NA	NA	18611.51	NA	NA	18611.51	
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)							
	Basic:	(4.89)	(1.82)	(4.52)	(4.89)	(1.82)	(4.52	
	Diluted:	(4.89)	(1.82)	(4.52)	(4.89)	(1.82)	(4.52	

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of BSE Limited (BSE), www.bseindia.com and Company's website, www.hbestate.com
- (ii) The aforesaid results were placed before and reviewed by the Audit Committee at its meeting held on 11th September, 2020 and approved by the Boa of Directors at its meeting held on the same date

For HB Estate Developers Limite ANIL GOYAL

Place : Gurugram

Date : 11/09/2020



# लॉकडाउनमध्ये पोलिस मारहाणीत तरुणाचा मृत्यू

मुंबई, दि. ११, (प्रतिनिधी)

लॉकडाउनमध्ये विनाकारण नियमभंग पडून तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी जुहू पोलिस पोलिसांना ठाण्यातील चार बुधवारी अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या समितीने केलेल्या चौकशीनंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात मारहाण करून केलेल्या मारहाणीत जमावाने मृत्यू झालाच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या पोलिसांवर असून, चौघांना न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात राजू देवेंद्र हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. लॉकडाउन कालावधीत तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना पोलिसांनी अडवले. योग्य कारण न सांगता आल्याने त्याला कारवाईसाठी जुहू पोलिस ठाण्यात नेले. असे असताना सकाळी सहाच्या सुमारास येथूनच जवळ राजू बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला कूपर रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात हल्लेखोराने किंवा जमावाने केलेल्या मारहाणीत राजूचा मृत्यू झाला असावा, अशा प्रकारचा गुन्हा जुहू पोलिसांनी दाखल केला. मात्र पोलिसांची माहिती खोटी असून रात्रभर पोलिस ठाण्यात केलेल्या मारहाणीत राजू याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या भावाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले होते. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याप्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली. प्राथमिक चौकशीत याप्रकरणात आरोपी असलेल्या कान्स्टेबल संतोष देसाई, आनंदा गायकवाड, दिगंबर चव्हाण, अंकुश पालवे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मिलन करणारे असल्याचे नमूद करीत या चौघांना ऑगस्टमध्ये पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. पुढील चौकशीमध्ये आरोपी पोलिसांविरुद्ध सीसीटीव्ही फुटेज, तसेच आणखी काही पुरावे हाती लागल्याने बुधवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार

# ५० वर्षात ६८ टक्के वन्यजीव घटले

मुंबई, दि. ११, (प्रतिनिधी) वन्यजीवांच्या संख्येत समारे ६८ टक्के घट झाली आहे, तर गोडया पाण्यातील परिसंस्थेचा विचार करता येथील सजीवसंख्येत ८४ टक्के घट आढळून आली आहे. 'डब्ल्युडब्ल्युएफ'च्या द लिव्हिंग प्लॅनेट २०२० अहवालात या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 'डब्ल्यूडब्ल्यूएफ' इंडियाच्या माध्यमातून आयोजित एका वेबिनारमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. झुऑलॉजिक सोसायटीच्या मदतीने हा अहवाल दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो.सस्तन प्राणी पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी, मासे यांच्या संख्येत सन १९७० पासून सुमारे दोन-तृतियांश घट आढळून आली आहे. जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामाचे पडसाद मानवी आयुष्यावरही उमटत आहेत. गोड्या पाण्यातील कमी होणाऱ्या प्रजाती पाण्याच्या बदलत्या आरोग्य निदेशांकाचेही सूचक आहे. त्यामुळे मानवाला उपलब्ध होणाऱ्या पाण्याशीही याचा थेट संबंध आहे.

सन २०३०पर्यंत पाण्याची मागणी दुपटीने वाढणार आहे. सध्या देशातील २० नद्यांपैकी १४ नद्यांच्या पात्राचा विचार करता येथे पाण्याची अतिरिक्त मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण होणार आहे. या वास्तवासोबतच भारतातील पाणथळ जागाही नष्ट होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. अहवालानुसार जागतिक स्तरावर सुमारे ८५ टक्के पाणथळ जागा नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पृथ्वीच्या ७५ टक्के भूभागावर मानवी हस्तक्षेप होत आहे.

यामळे जैवविविधतेमध्ये सातत्याने घट होत आहे. अहवालात पहिल्यांदाच वनस्पतींच्या प्रजातीबद्दलही नमूद करण्यात आले आहे.

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Mr. Manish Kamdar**, proposes to purchase Flat No.603. admeasuring 46.61 sq. meters built-up area, situated on the 6th floor J-Wing of GOKUL HEAVEN (D-M) CHS Limited , having address at Thakur Complex, Kandival East, Mumbai - 400101, from Mrs. Rashmi Girish Sadalge & Mrs. Shylaja Nanjundappa, joint members of the said Society.

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim

Date: 11.09.2020 M.R.Nair, Advocate Place : Mumbai Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती खुशबू नविनचंद्र पटे**ल या फ्लॅट क्र.१५, तळमजला, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, हिद्द कोहाँसोलि., बामनवाडा विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००९९ ही जागा त्यातील सर्व १००% शेअर, अधिकार, हक्क व हित यासह दी हिंदर कोहाँसोलि., महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणी क्र.बीओएम/ रचएसजी/११३३/१९६६ नुसार नोंदणीकृत असलेल्या सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.५५ द्वारा प्रस्तुत अनुक्रमांक २७१ ते २७५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरण केलेले शेअर्स **श्रीमती प्रणाली प्रशांत मांदुस्कर व प्रशांत गोविंद मांदुस्कर,** सदर पलॅटचे ते मालक व ताबेदार आहेत, यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.

बिल्डर/डेव्हलपर/प्रवर्तक आणि श्रीमती देवयानी सुरेंद्र चौबल, श्री. सुरेंद्र गणेश चौबल यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा हरवला/गहाळ झालेला आहे. जर काही दावा/आक्षेप असल्यास कृपया खालील स्वाक्षरीकर्ता विकलाकडे त्यांचे आक्षेप/दावा पृष्ठ्यर्थ सर्व आवश्यक दस्तावेजांसह . सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. विहित कालावधीत कोणताही दावा न मिळाल्यास असे समजले जाईल की, हरवलेल्या करारनामाबाबत मालमत्तेवर कोणताही दावा नाही. आज दिनांकीत १२ सप्टेंबर, २०२०

दिप्ती गांधी वकील उच्च न्यायालय

९, ३रा मजला, जुह् महावीर कोहौसोलि., के.डी. रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६.

#### जाहिर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्वांना कळविण्यात येते की : तुकडी जिल्हा ठाणे, पोट तुकडी तहसिल कल्याण मधील मौजे टिटवाळा या गावंची कल्याण डोंबिवली महानगरपालीकेच्या हद्दीतील टिटवाळा विभागांतील १) श्रीकृष्ण भिका बडगुजर २) अशोक त्र्यंबक चौधरी यांचे मालकीची व सरकार कागदी तलाठी दप्तरी गा.न.नं.७, ७अ व १२ ला त्यांचेच नावे असलेली बिनशेतीची जमिन.

#### क्षेत्र आर चौरस मीटर आकार रू.पैसे

२२९/३/अ/७ 3-60.00 0.00 या जमिनीस चतुःसिमा : **पुर्वेस :** महानगरपालीकेचा ९ मीटर रूंदीचा रस्ता. **पश्चिमेस :** कविता प्रविण निमजे यांचे मालकीचा प्लॉट नं.६ ची जागा. **दक्षिणेस** : रेखांकन नकाशा प्रमाणे ६ मीटर रूंदीचा रस्ता. **उत्तरेस**ः- सर्वे नं.२०२ व २०३ ची हद्द.

वर वर्णन केलेली बिनशेती जिमन सदर जिमन मालकांपासून आमचे अशिल १)श्री. बजरंग ग्यारसीलाल अग्रवाल व २)श्री. प्रसाद पुरूषोत्तम दलाल यांनी विकत घेण्याचे योजून जिमन मालकांबरोबर व्यवहार ठरविलेला आहे. या जिमनीत अन्य कोणाचाही मालकी हक्क, कब्जा, वहिवाट, वापर, इजमेंट, कुलमुखत्यारी, केअर टेकर, पोटगी वगैरे अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसीद्ध झाल्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत खालील पत्यावर लेखी कळवून त्याची शाबीती करावी व नोंदणी करावी.

तसे केले नाही तर कोणाचाही हक्क नाही व असल्यास तो सोड्न दिला असे समजण्यांत येईल. व त्या नंतर आमचे अशील मिळकतीचा खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्या नंतर कोणाचीही तक्रार विचारांत घेतली जाणार नाही हयाची नोंद घ्यावी.

पत्ता : सी, झोजवाला बिल्डींग, पुष्पराज

ॲड. मंदार विश्राम दुर्वे हॉटेलच्या मागे महंमदअली चौक, कल्याण. ठाणे

### साई रत्ना को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.

कांदबरी हॉलजवळ, मिरा भाईंदर रोड, शिवार गार्डनजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

### जाहीर सुचना

### मानीव अभिहस्तांतरणासंबंधी अर्ज क्र.७३/२०२०

खालील मिळकतीचे मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबत उपरोक्त संस्थेकडून या कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जाची पुढील सुनावणी दिनांक २४.०९.२०२० रोजी दु.२.००वा. निश्चित केली आहे.

मे. एस.आर. कन्स्ट्रक्शन, श्री. सुरेंद्र बहादुर सिंग, श्री. शशी आर. उपाध्याय, फिलोमीना निचलोव गोम्स, चार्ली जसीन गोम्स, क्लीरा फ्रान्सिस डिसोझा, दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कं.प्रा.लि. आणि या मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील त्यांनी त्यांचे म्हणणे वरील सुनावणीच्या दिवशी व वेळी हजर राह्न सादर करावे. अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे गृहीत धरून पढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

# मालमत्तेचे वर्णन - गाव गोडदेव, ता. ठाणे, जि. ठाणे

सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्रफळ चौ.मी.	
जुना क्र. ३६७, नवीन क्र. ६४	9	५३० चौ.मी.	
ठिकाण: १ला मजला, गावदेवी मंडई,		(किरण सोनावणे)	
गावदेवी मैदानाजवळ, ठाणे (प.).	सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधव		
<b>दिनांक :</b> १२.0९.२0२0		सहकारी संस्था, ठाणे.	

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that flat bearing No. 202, 'A' Wing of NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd, Pipe Line, Behind Sagar Building, Kurla (W), Mumbai 400070. was in the name of Mr. HAFIZ HAKIM ZAHIRUDDIN S/o. IDRIS ANSARI, Since their death their legal heirs were residing at the said premises.

Now out of their total legal heirs Mrs. NAJMA ZAHIRUDDIN ANSARI, (Wife of late ZAHIRUDDIN ANSARI 2) Mr. UMAIR HAFIZ ANSARI, have released/ transferred their 66.67% share in flat bearing No. 202, 'A' Wing of NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd, Pipe Line, Behind Sagar Building, Kurla (W), Mumbai 400070. By an agreement of release deed dated 31st August 2020 in the name of Mat 18 AUGUST AND AND A of Mr. UBAIDULLAH ZAHIRUDDIN ANSARI

Any Person having any right, title interest, claim or demand in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to the undersigned secretary of the NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd, Pipe Line, Behind Sagar Building, Kurla (W), Mumbai - 400070. Within fourteen days from the date of publication hereof failing which the said society will transfer the said flat in the name of Mr. UBAIDULAH ZAHIRUDDIN ANSARI, the release of the said

Date: 12/09/2020

NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd.

Secretary/Chairman Kurla (w), Mumbai 400070

# सुप्रिम इंजिनियरींग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः आर.२२३, एमआयडीसी कॉम्प्लेक्स, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, . नवी मुंबई-४००७०१. **सीआयएन**:एल९९९९एमएच१९८७पीएलसी०४३२०५ दूर.:+९१ ९१६७३३२२९१, ई-मेल:cs@supremesteels.com टपाल मतदानाची सूचना

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या एसएमपी माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या मेन बोर्डवर कंपनीचे स्थळांतराकरित नाथ्यमातून नशनल स्टाक एक्सचज आज इंडिया लामटड (एनएसड) च्या मन बांडवर कपनाच स्थळातराकारता विशेष ठरावसंदर्भात कंपनीच्या सदस्यांना दिनांक १० सप्टेंबर, २०२० रोजी चण तदान सूचना (स्पष्टीकरण अहवाल व टपाल मतदानपत्रिकासह) पाठविष्याची प्रक्रिया ११ सप्टेंबर, २०२० रोजी चुणे करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने आणि अन्य सदस्यांना वास्तविक पद्धतीने पाठविले आहेत. सेवी (भांडवल वितरण व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१८ चे प्रकरण ९ मध्ये निर्घारीत तरतुरी आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, २२ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सचिवप्रमाण- २ नुसार आणि अन्य लागू कायदा व अधिनियम (कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुर्नरजोडणीशिवाय अमलातील वेळेकरिता) नुसार टपाल मतदान (ई-वोटिंगसह) द्वारे उपरोक्त ठराव मंजूर करण्यात येईल.

-ई-वोटिंग माध्यम देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या कंपनीच्या लाभार्थी मालकांच्या यादीत/सदस्य नोंद पुस्तकात् ज्या सदस्यांची नावे नमुद् आहेत त्यांना टपाल मतदान किंवा ई–वोटिंगने मतदानाचा अधिकार असेल. नोंद तारखेला सदस्य नसऱ्या व्यक्तींनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

संचालक मंडळाने टपाल मतदान व ई–वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनिस म्हणून ती. सिंघानीया ॲण्ड असोसिएटस्, सनदीलेखापाल यांची नियुक्ती केली आहे.

पाल मतदानाने मतदान व ई–वोटिंग शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सार्य.५.००वा. समाप्त होईल. पुर्णपणे भरलेले टपाल मतदानपत्रिका रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सार्य.५.००वा. पर्यंत तुपासनीसांचे कार्यालय ३९१-ए, दुकान क्र.५, महिंद्रा मेन्शन, जे एस.एस. रोड, चिरा बाजार, मुंबई-४००००२ येथे पाठवावेत. रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सार्य.५.००वा. नंतर प्राप्त अर्ज अवैध ठरवले जातील. रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सार्य.५.००वा. नंतर सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

दुय्यम टपाल मतदानपत्रिका हवे असणारे सदस्य <u>CS@supremesteels.com</u> वर ई-मेल करावे किंवा कंपनीच्या <u>www.supremesteels.com</u> वरून डाऊनलोड करावे. काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>https://www.evotingindia.com</u> वेबसाईटवर ई-वोटिंगचे डाञ्नलोड सेक्शनमध्ये उपलब्ध फ्रिक्नर्टली आस्त्रह केश्चन्स (एफ्एक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती कृपाली ठक्कर, कंपनी सचिव, संपर्क ९१६७३३२२९१ किंव -मेल cs@supremesteels.com वर करावा

रस्तावाच्या बाजुने भागधारकाद्वारे प्रवर्तकांच्या व्यतिरिक्त प्रस्तावाच्या विरोधात प्रवर्तकांच्या व्यतिरिक्त भागधारकाद्वारे देलेली मतांची संख्या किमान दुपटीने असल्यास ठराव मंजूर केले जाईल. आवश्यक बहुसंख्येने अर्थात प्रवर्तकापेक्षा सदस्याद्वारे मंजूर केल्यास ठराव शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२० अर्थात टपाल स्विकृतीच्या अंतिम तारखेला प्रभावीरित्या मंजूर केल्याचे ठरविले जाईल. टपाल मृतदान व ई-वोटिंगचा निकाल मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२० रोजी सार्य,५,००वा, अध्यक्षांदारे कंपनीचे नोंदणीकत कार्यालय–आर,२२३, एमआयडीर्स कॉम्प्लेक्स, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई-४००७०९ येथे घोषित केला जाईल. तपासनीसांच अहवालासह सदर निकाल कंपनीच्या <u>www.supremesteels.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि एनएसईकडे कळविला जाईल. टपाल मतदान सूचना कंपनीच्या आणि एनएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सप्रिम इंजिनियरींग लिमिटेडकरित कपाली ठक्क ठिकाण: नवी मुंबई दिनांक: १२ सप्टेंबर, २०२०

### प्रकाश स्टिलेज लिमिटेड

सीआयएन: एल२७१०६एमएच१९९१पीएलसी०६१५९५ १ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८, सिंधी लेन, नानूभाई देसाई लेन, मुंबई-४००००४. नोंदणीकृत कार्यालय: १०१, ई-मेल:cs@prakashsteelage.com; वेबसाईट:www.prakashsteelage.com टेलि.क:.०२२-६६१३४५००, फॅक्स क:.०२२-६६१३४५९९

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	30.06.2020	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	39.03.2020
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित
एकूण उत्पन्न	३६९.६२	८५३.0३	६५९.६८	३३२५.९२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५७.९२)	(६६.७६)	२०.५७	२३१.९०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५७.९२)	(९٩.०٩)	२०.५७	(८४.१६)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(4८.9८)	(९६.६५)	२०.५७	(२३.७९)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा (करानंतर)				
व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(५८.६०)	(९३.६६)	99.02	(२५.४६)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	9040.00	9040.00	9040.00	9040.00
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१/- प्रत्येकी)				
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
9. मूळ	(0.03)	(0.0%)	0.09	(0.09)
२. सौमिकृत	(0.03)	(0.0%)	0.09	(0.09)

- १. वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ तसेच त्यातील आवश्यक नियमासह आणि लागू मर्यादेत लेखा योजना व सरावानुसार विहित भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार तयार केले आहे.
- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ११ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या मर्यादेत पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.prakashsteelage.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये प्रकाश स्टिलेज लिमिटेडकरिता सही/-अशोक एम. सेत

डीआयएन:००३०९७०६

स्थळ: मुंबई दिनांक: ११.०९.२०२० सीएफओ व कार्यकारी संचालक

s@nal

## सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र.दुर.:९१-२१९२ २६२६२०, ई-मेल: info@sonal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in २० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(হু.লান্ডার							
		एकमेव						
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष			
क्र.	तपशील	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०१९ लेखापरिक्षित			
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	283.30	९६५.७१	३२१४.६४	३७३७.९६			
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(3.98)	(४३.६६)	(२५३.९६)	(१३९.२२)			
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(3.98)	(४३.६६)	(२५३.९६)	(૧३९.२२)			
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.09	(३٩.६९)	(१८७.६८)	(902.39)			
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))*	0.42	(३٩.४५)	(٩८८.४८)	(१०१.३५)			
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)	<b>६</b> 0६.90	<b>६</b> 0६.90	<b>६</b> 0६.90	<b>६</b> 0६.90			
0.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)							
	अ. मूळ	0.09	(0.५२)	(3.90)	(१.६९)			
	ब. सौमिकृत	0.09	(0.4२)	(3.90)	(৭.६९)			

- ३० जून, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंदपटावर घेण्यात आले.
- सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.
- संचालक मंडळाच्या मते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागानुसार फक्त एक निष्कर्षयोग्य विभाग आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कालावधीबाबत इंडएएस सक्षम वित्तीय निष्कर्ष मर्यादित पुनर्विलोकन किंवा लेखापरिक्षणावर अवलंबून नाही. तथापि
- व्यवस्थापनाने पडताळणीनंतर हमी दिली आहे की, सदर वित्तीय निष्कर्ष त्यांचे कारभाराचे योग्य व सत्य स्वरुप आहे
- कंपनीच्या निबंधकाद्वारे सूचना दिल्याप्रमाणे ३० जून, २०२० रोजी व ३१ मार्च, २०२० रोजी गुंतवणूकदारांच्या तक्रारी शून्य होत्या कंपनीने मालमत्तेवरील निष्पादन रक्कम, यंत्र व उपकरणे तसेच वास्तविक मालमत्ता, वस्तुंची यादी, व्यापार देय, इतर वित्तीय मालमत्ता, इतर मालम इत्यादी वरील कोविड- १९ प्रादुर्भाव अजुनही असल्याने उद्भवणारे सर्व शक्य प्रभाव विचारत घेतले आहेत. या उद्देशाकरिता कंपनीने आर्थिक स्थिती, बाजार मुल्य इत्यादी सह एकमेव वित्तीय निष्कर्षांच्या मान्यता तारखेला आतील व बाहेरी स्त्रोताकडील माहिती विचारात घेतली. विद्यमान स्थितीवर आधारित कंपनीने त्यांचे निष्पादन मुल्यावर असे कोणतीही योग्य प्रभाव नसल्यासे अपेक्षित आहे. भावी आर्थिक स्थितीमधील कोणतेही बदलाकरिता कंपन
- निट लक्ष देऊन आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे संपुर्ण जगभरात व भारतात २४ मार्च, २०२० पासून राष्ट्रीय टाळेबंदी घोषित करण्यात आले, ज्याचा प्रभाव आर्थिक प्रक्रियेवः झाला. व्यवस्थापनाने मंजूर केले आहे की, कंपनीवर कोविड-१९ चा प्रभाव झालेला आहे आणि माध्यमिक व दीर्घ मुद्दत तत्त्वावर वितीय निष्कर्षावरीत कोणताही योग्य प्रभाव देण्यात आलेला नाही. तथापि वित्तीय वर्ष २० ची अंतिम तिमाही आणि वित्तीय वर्ष २१ च्या दोन तिमाही यावर कोणताही प्रभा
- मागील कालावधी/वर्षाचे आकड़े जेथे आवश्यक आहे तेथे पर्ननमद केले आहेत.

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता

ठिकाण: खोपोली दिनांक: १०.०९.२०२०

संदीप अरोर व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१७६९३५

# **\*Dhanvarsha** धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, इमारत क्र.४, डीजे हाउस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. दूरध्वनी:+९१-२२-६८४५७२००, ई-मेल:contact@dfltd.in, वेबसाईट:www.dfltd.in

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकमेव			एकत्रित			
	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेले	
	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	वर्ष	
तपशील	३०.०६.२०	३१.०३.२०	३१.०३.२०	३०.०६.२०	३१.०३.२०	३१.०३.२०	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५३२.६३	4८4.90	9९२९.५२	५३२.३३	4८५.२७	१९२९.३८	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष							
साधारण बाबपूर्व#)	903.90	49.90	५५८.०६	६४.५४	40.24	448.30	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण							
बाबनंतर#)	903.90	49.80	५५८.०६	<b>६</b> ४.५४	40.24	448.30	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ							
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष साधारण बाबनंतर#)	७४.३२	38.43	४०९.८९	३५.७४	३२.७९	४०६.०९	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न							
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)							
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-	(9.20)	(9.२०)	-	(9.20)	(9.20)	
समभाग भांडवल							
(दर्शनी मुल्य रू.१०/– प्रती)	9839.22	9340.0८	9340.0८	9839.22	9340.0८	9340.0८	
मागील वर्षाचे ताळेबंद पत्रकानुसार राखीव							
(पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	_	_	-	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रती)							
(अखंडीत व खंडीत कालावधीकरिता)							
१. मूळ (रु.)	0.42	0.२६	3.08	0.24	0.28	3.09	
२. सौमिकृत (रु.)	0.86	0.28	ર.૮६	0.23	0.23	२.८३	
A:							

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. विभागीय माहितीसह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.dfltd.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ च्या आवश्यकतेनुसार वरील निष्कर्षा लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले
- # अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाब जेथे लागू आहे तेथे इंडएएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालाव तजवीज करण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करिता धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड सही/

फेड़ीक पिन्ट

कंपनी सचिव

माझे अशिल श्री. मनिष कामदार, श्री. हसमुख कामदार यांचा पुत्र यांनी गोकुळ हेवन (डी-एम) कोहौसोलि., पत्ता: ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१, फ्लॅट क्र.६०३, क्षेत्रफळ ४६.६१ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, सदर सोसायटीची जे विंग (सदर फ्लॅट) या जागेचे संयुक्त मालक असलेल्या श्रीमती रश्मी गिरीष सदालगे व श्रीमती शैलजा नानजुंदाप्पा यांचे अधिकार चौकशीकरिता मला निर्देश देण्यात आले आहेत.

जाहीर सूचना

दिनांक ७ फेब्रुवारी, १९९२ रोजीचे विक्री करारनामानुसार मे. धरती बिल्डर्स यांनी श्रीमती सुभा एस. धारेश्वर यांना फ्लॅट क्र.६०, क्षेत्रफळ ४६.६१ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, जे विंग, गोकुळ हेवन, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ ही जागा विक्री

इमारतीचे फ्लॅट/दकान/जागेच्या मालकांनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापित करून गोक्ळ हेवन (डी-एम) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी/टीसी/९००१/१९९५-९६ नुसार नोंदणीकृत सोसायटी या नावे नोंदणीकृत करून घेतली (सदर सोसायटी म्हणून संदर्भ) आणि सदर श्रीमती सुभा एस. धारेश्वर यांना अनुक्रमांक ०८८६ ते ०८९० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.१७८ नसार सदर सोसायटीचे रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स वाटप केले (यापढे सदर शेअर्स)

दिनांक २४ ऑगस्ट, २००९ रोजीचे आणखीन एक विक्री करारनामानुसार सदर श्रीमती सुभा एस. धारेश्वर यांनी कुमारी रश्मी नानजुंदाप्पा, श्री. नानजुंदाप्पा नागाप्पा कोराटीकेरे आणि श्रीमती शैलजा नानजुंदाप्पा यांच्या नावे सदुर फ्लॅटमधील सर्वे अधिकार, हक्क व हित विक्री, हस्तांतरीत केले आणि सदर सोसायटीने सदर फ्लॅट व सदर शेअर्समधील १/३ वे अविभाजीत अधिकार, हक व हित प्रत्येकी धारण म्हणून संयुक्त सदस्यप्रमाणे दाखल करून घेतले.

संयुक्त सदस्यांपैकी एक श्री. नानजुंदाप्पा नागाप्पा कोराटीकेरे यांचे २९.११.२०१५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांनी पत्नी श्रीमती शैलजा नानजुंदाप्पा आणि दोन मुली कादंबरी नानजुंदाप्पा व रश्मी नानजुंदाप्पा हे कायदेशीर वारसदार असून सदर फ्लॅटमधील मयताचे एक तृतीयांश शेअरमधील १/३ वे अविभाजीत शेअरचा त्यांना अधिकार आहे.

कादंबरी नानजुंदाप्पा या मुळ भारतीय अनिवासी असून त्यांनी त्यांची बहिण रश्मी गिरीष सदालगे (ऊर्फ रश्मी नानजुंदाप्पा) यांच्या नावे दिनांक १३.०२.२०२० रोजी ॲटॅच (कॉन्सुलर) हायकमिशन ऑफ इंडिया, लंडन यांच्याद्वारे मुक्तता करारनामा निष्पादनासह त्यांची आई श्रीमती शैलजा नानजुंदाप्पा व त्यांची बहिण रश्मीच नानजुंदाप्पा यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणासाठी साक्षांकीत पाँवर ऑफ ॲटर्नी निष्पादित केली.

वरीलप्रमाणे दिनांक २०.०२.२०२० रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-२-१८११-२०२० अंतर्गत हमी उपनिबंधकांसह नोंदणीकृत व मुद्रांकीत दिनांक २० फेब्रुवारी, २०२० रोजीचे मुक्तता करारनामानुसार सदर फ्लॅटमधील कांदुबरी नानजुंदाप्पा यांचे शेअर इतर २ कायदेशीर वारसदार अर्थात कुमारी रश्मी नानजुंदाप्पा (ऊर्फ श्रीमती रश्मी गिरीष सदालगे) आणि श्रीमती शैलजा नानजंदाप्पा यांच्या नावे मक्त करण्यात आले.

वरील संदर्भीत जागेमध्ये कुमारी रश्मी नानजुंदाप्पा (ऊर्फ श्रीमती रश्मी गिरीष सदालगे) आणि श्रीमती शैलजा नानजुंदाप्पा हे सदर फ्लॅटचे संयुक्त मालक झाले असून त्यांच्याकडे प्रत्येकी अर्धे अविभाजीत अधिकार, हक्क व हित आहेत.

कुमारी रश्मी नानजुंदाप्पा (ऊर्फ श्रीमती रश्मी गिरीष सदालगे) आणि श्रीमती शैलजा नानजुंदाप्पा यांनी आता सदर फ्लॅट, शेअर्स व त्यातील सर्व लाभ माझे अशील श्री. मनिष कामदार यांच्याकड़े विक्री करण्याचे नियोजित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर भाडेपट्टा, मालकीहक्क, बक्षीस, परवाना, वारसाहक्क, विक्री, अदलाबदल, कायदेशीर हक्क, तारण, अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी अशा दाव्याचे स्पष्ट स्वरुप नमुद करून कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे अन्यथा सदर फ्लॅट किंवा भागावर कोणताही दावा असल्यास तो सोड्न दिला आहे असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय पुढील प्रक्रिया पुण केली जाईल.

दिनांक: १२.0९.२0२0 सही / -ठिकाण : मुंबई एम.आर. नायर, वकील कार्यालय: १०४-ए, रश्मी ॲव्हेन्यु, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

# हरिष टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेड

रा मजला, १९ पारसी पंचायत रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. सीआयएन: यु९९१९एमएच२०१०पीएलसी२०१५२१, दुर:०२२-४०३७३०००, ई-मेल:investor@harishtextile.com, वेबसाईट:www.harishtextile.com

### १०९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुरतक बंद करण्याची सूचना

- येथे सूचना देण्यात येत आहे की, हिष टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, ५ मे, २०२० (आवश्यक परिपत्रके) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि नुसार एजीएमच्या दिनांक ७ सप्टेंबर, २०२० रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल
- एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० च्या पुर्ततेनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपात मंगळवार ८ सप्टेंबर, २०२० रोजी वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठविण्यात आली आहे.
- ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल तात्पुरत्या स्वरुपात कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात बिगशेअर सर्विसेस प्रा.लि. यांच्याकडे एजीएम सूचना समाविष्ट वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी info@bigshareonline.com लिंकवर क्लिक करावे.
- रखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्य कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन
- अधिनियम, २०१४ च्या नियम २० (अंमलातील असलेल्या काळाकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा फेरजोडणीसह) सुधारित प्रमाणे, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम् २०१५ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि सचिवप्रमाण-२ च्या नुसार सूचित करण्यात येत आहे की, नोंद दिनांक बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असँणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये रिमोट ई–वोटिंगने मतदानाची सुविधा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीए) द्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत सेवेमार्फत विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की, प्रिक्ट सप्टेंबर, २०२० रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावः
- विद्युत पध्दतीने मतदानाने विमर्श केला जाईल.
- २) एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल वितरण पूर्ततेची तारीख मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०.
- ३) ई-वोटिंग रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा प्रारंभ होईल. ४) ई–वोटिंग मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा समाप्त होईल.
- ५) बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० ही एजीएममध्ये ई–वोटिंग किंवा रिमोट ई–वोटिंगने मतदान पात्रतेची निश्चित तारीख आहे.
- ६) कोणा व्यक्तिने निश्चित तारखेला अर्थात २३ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्यत्व घेतले असेल व भागधारणा घेतली असेल त्यांनी www.evoting@nsdl.co.in या एनएसडीएलच्या वेबसाईटवर कळवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी सदस्य हा रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापूर्वीच नोंद असेल तर त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरिता त्यांचा विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- ७) २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही कारणास्तव
- ८) एजीएमच्या ठिकाणी विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा दिली जाईल. ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही तसेच मतदान करण्यासाठी त्यांना रोखलेले नाही त्यांना एजीएममध्ये तरतूद करण्यात येणाऱ्या ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल.
- ९) डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले सभासद तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत अशा सभासदांकरिता परोक्ष ई–मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे.
- 90) ई-मतदानाशी संबंधित युजर आयडी व पासवर्डच्या तपशिलासमवेत माहिती व निर्देश सभासदांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता सदर लॉग इन अर्हता वापरता येऊ शकेल.
- ११) सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२० रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. १२) सभासदांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९–२०२० करिताचा
- वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.harishtextile.com वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. ई-मतदानाशी संबंधित काही शंका/तक्रारी असल्यास सभासदांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा किंवा www.evoting.nsdl.com च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे.
- १३) ई-मतदानाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी जबाबदार व्यक्तींचा संपर्क तपशील . : नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्री. अमित विशाल, सहाय्यक व्यवस्थापक, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था व ५ वा मजला, कमला मिल्स कम्पाऊंड, लोअर परेल, मुंबई-४०००१३, दूर. क्र.+९१-२२-२४९९४२६२, ई-मेल आयडी amitv@nsdl.co.in, evoting@nsdl.co.in.
- ४)कायद्याचे अनुच्छेद ९१ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ अंतर्गत आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २४.०९.२०२० ते दि. ३०.०९.२०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

मंडळाच्या आदेशान्वये हरिष टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेडकरिता

सही/ पुजा पटव

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०७.०९.२०२०

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए४२५९४

ठिकाण: मुंबई

दिनांक : १२ सप्टेंबर, २०२०